

May 18, 2022

BSE Limited
Corporate Relationship Department,
2nd Floor, New Trading Wing,
Rotunda Building, P.J. Towers,
Dalal Street, Mumbai- 400 001
(Scrip Code: 543386)

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C/1, G Block,
Bandra - Kurla Complex,
Bandra (E), Mumbai - 400 051
(Symbol: FINOPB)

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Ref: Newspaper publication – Publication of Financial Results

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, enclosed please find the copies of newspaper publication of Audited Financial Result of Fino Payments Bank Limited ("the Bank") for the fourth quarter and year ended March 31, 2022 published in Financial Express Journal (English newspaper), Free Press Journal (English newspaper) and Navshakti (Marathi newspaper) on May 18, 2022.

This information is also available on the website of the Bank i.e. www.finobank.com.

Kindly take the same on record.

Yours Faithfully,
For Fino Payments Bank Limited

Basavraj Loni
Company Secretary & Compliance Officer
Place: Navi Mumbai

Encl: a/a

Fino Payments Bank

फिनो पेमेंट्स बैंक

FINO PAYMENTS BANK LIMITED

CIN : L65100MH2007PLC171959

Registered Office: Mangrove Jaigruha, Plot No. G-20/19, Tower 1, 4th Floor, TTC Industrial Area, MIDC, Shivajinagar, Navi Mumbai- 401 706
Website: <https://www.fino.bank>, Tel.: 022-70847000

EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

Sl. No.	Particulars	3 months ended		Year ended	
		31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
1	Total Income from Operations	6,267.47	5,733.92	4,688.45	23,250.46
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional items and/or extraordinary items)	2,868.86	2,022.42	1,141.21	7,638.21
3	Net Profit/(Loss) for the period (after tax, exceptional items and/or extraordinary items)	2,868.86	2,022.42	(578.42)	7,638.21
4	Net Profit/(Loss) for the period (after tax, exceptional items and/or extraordinary items)	2,121.40	1,512.50	(272.27)	5,686.42
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit/(loss) for the period after tax and other comprehensive income after tax)	2,121.40	1,512.50	(272.27)	5,686.42
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 1/- each)	2,221.73	2,221.73	2,221.73	2,221.73
7	Earnings Per Share (of ₹ 1/- each)	0.95	0.68	(0.12)	2.56

Note: 1. The Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Bank at its meeting held on May 16, 2022. The Financial Results for the quarter and year ended March 31, 2022 were audited by M/s. A. Kamath & Associates, Chartered Accountants, Mumbai. 2. The above is an extract of the Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the website of the Bank (www.fino.bank) and also on the Company's website (www.fino.bank) and on the Bank's website (www.fino.bank).

For and on behalf of the Board of Directors
Fino Payments Bank Limited
Sd/-
Kishu Gupta
Managing Director & Chief Executive Officer
DIN : 81433196

SHYAM CENTURY FERROUS LIMITED

CIN: L27310ML2011PLC008578

Regd. Office : Vill.: Lumshong, PO: Khalehriat, Dist. East Jaintia Hills, Meghalaya - 793210, Phone: 0365-278215
Email: investors@shyamcenturyferrous.com; www.shyamcenturyferrous.com

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2022

Particulars	Quarter ended		Year ended	
	31.03.2022 (Audited) (Refer Note 2)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited) (Refer Note 2)	31.03.2021 (Audited)
Total Income from Operations	6,267.47	5,733.92	4,688.45	23,250.46
Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional items and/or extraordinary items)	2,868.86	2,022.42	1,141.21	7,638.21
Net Profit/(Loss) for the period (after tax, exceptional items and/or extraordinary items)	2,868.86	2,022.42	(578.42)	7,638.21
Net Profit/(Loss) for the period (after tax, exceptional items and/or extraordinary items)	2,121.40	1,512.50	(272.27)	5,686.42
Total Comprehensive Income for the period (comprising profit/(loss) for the period after tax and other comprehensive income after tax)	2,121.40	1,512.50	(272.27)	5,686.42
Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 1/- each)	2,221.73	2,221.73	2,221.73	2,221.73
Earnings Per Share (of ₹ 1/- each)	0.95	0.68	(0.12)	2.56

NOTES TO FINANCIAL RESULTS:
1. The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial results which were reviewed by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors held on 17th May, 2022. The same has been audited by the Statutory Auditors of the Company who have expressed an unmodified opinion thereon and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial results are available on the Stock Exchange websites - www.sebiindia.com and www.bseindia.com and also on the Company's website www.shyamcenturyferrous.com.
2. The figures for the quarter ended 31st March 2022 and 31st March 2021 are arrived at as difference between audited figures in respect of the full financial year and the unaudited published figures upto nine months of the relevant financial year which were subjected to Limited Review by the Statutory Auditors.
3. Figures of the previous period/year have been regrouped and reclassified to conform to the classification of current period, wherever necessary.

By order of the Board
For Shyam Century Ferrous Limited
Sd/-
Aditya Vimalakumar Agrawal
Managing Director

Date: 17th May, 2022
Place: Kolkata

"IMPORTANT"

While care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

CELLA SPACE LIMITED

Shareholders are hereby informed that pursuant to Section 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosures Requirements) Regulations, 2015 (the "SEBI Listing Regulations"), the Company has completed the dispatch of Postal Ballot Notice dated May 14, 2022 on May 17, 2022 through electronic mode to all those members of the Company whose e-mail addresses are registered with the Company or with the Depositories as on May 13, 2022 ("Cut off date"). The requirement for sending physical copy of the Postal Ballot Notice and Postal Ballot Form has been exempted by MCA in view of COVID-19 pandemic. Members are hereby informed that: 1. The contents of shareholders are sought for items mentioned in the Postal Ballot Notice by way of remote e-voting through the e-voting facility rendered by CDSL. 2. The e-voting period ends on Thursday, June 16, 2022 at 5:00 p.m. (IST) and thereafter, the remote e-voting shall be disabled and voting shall be allowed before the said date. 3. Only those members whose names are recorded in the Register of members of the Company or in the Register of beneficial Owners maintained by the Depositories as on cut off date, May 13, 2022 are entitled to cast their votes. 4. Members who have not received Postal Ballot Notice may write to secretary@cellaspace.com and obtain the same. 5. All members connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dahiya, Sr. Manager, (CDSL), A Wing, 29th Floor, Marathon Futures, Mittal Tower, 10th Cross, Indira Park, Lower Patel Estate, Mumbai - 400013 or send an email to helpdesk.auditing@cdsl.com or call on toll free no. 1800225313. 6. Members who have not registered their e-mail address may temporarily get their e-mail address registered with the Company by clicking the steps: www.registrarservices.com and following the registration process as provided thereafter. Upon successful registration of the e-mail, the Members would get soft copy of the Notice and the procedure for e-voting along with the User ID and Password to enable e-voting for this Postal Ballot. In case of any queries, Members may write to the RTA at tigit@cellaspace.com. The Postal Ballot Notice is available on the Company website, www.cellaspace.com, the BSE website www.bseindia.com and on the website of CDSL at www.evotingindia.com. Postal Ballot shall be declared on or before Saturday, June 18, 2022 and shall be communicated to BSE Limited and shall be also placed on the Company website at www.cellaspace.com. For Cella Space Limited (Sd/-) Ajo George Company Secretary Place: Ernakulam Date: 15/05/2022

Zydus Wellness Limited

Registered office : Zydus Corporate Park, Scheme No. 63, Survey No. 536 Khoraj (Gandhinagar), Ne. Vashrodev Circle, Sarkhej-Gandhinagar Highway, Ahmedabad 382 481.
Tel. No. (+91-79) 4804 0000 Website : www.zyduswellness.com, CIN No : L15201GJ1994PLC02490

Extract of Consolidated Results for the Quarter and Year Ended March 31, 2022

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		March 31, 2022	December 31, 2021	March 31, 2021	March 31, 2021
1	Total Revenue	64,174	39,078	60,752	201,950
2	Net Profit for the period before exceptional items and tax	13,140	2,272	13,366	30,402
3	Net Profit for the period after exceptional items but before tax	13,140	2,272	13,366	30,402
4	Net Profit for the period after tax	13,330	2,330	13,313	30,887
5	Total Comprehensive Income for the period after tax	13,619	2,205	13,944	30,406
6	Paid-up equity share capital (Face value of ₹ 10/-)	6,363	6,363	6,363	6,363
7	Reserve excluding Revaluation Reserve	478,640	478,640	478,640	450,416
8	Earnings per share (EPS for quarter is not annualized)				
a	Basic (₹)	20.95	3.66	20.92	48.54
b	Diluted (₹)	20.95	3.66	20.92	48.54

NOTES:
1. The above is an extract of the detailed format of the quarter and year ended March 31, 2022 financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the Company's website : www.zyduswellness.com, on the website of BSE (www.bseindia.com) and on the website of NSE (www.nseindia.com).

By Order of the Board,
Dr. Sharvi P. Patel
Chairman

Place: Ahmedabad
Date: May 17, 2022

Sun Pharma Advanced Research Company Limited

Regd. Office: 7th Floor, 13-B, Block 'B', C-1, Connaught Place, New Delhi-110028, India. Tel. : +91-2672 68000. CIN : L17100GJ2009PLC047837. Website : www.sparc.in

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2022

Sl. No.	Particulars	3 months ended		Year ended	
		31.03.2022	31.03.2021	31.03.2021	31.03.2021
1	Total Income from Operations	2,561	14,492	2,031	23,437
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	(7,105)	(20,340)	(6,872)	(15,114)
3	Net Profit / (Loss) for the period (after Tax and / or Extraordinary Items)	(7,105)	(20,340)	(6,872)	(15,114)
4	Net Profit / (Loss) for the period (after Tax and / or Extraordinary Items)	(7,105)	(20,340)	(6,872)	(15,114)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after Tax and / or Extraordinary Items) and other comprehensive income (after Tax))	(7,048)	(20,170)	(6,322)	(14,961)
6	Equity Share Capital	2,719	2,719	2,719	2,692
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet	404	404	404	(19,448)
8	Basic / Diluted Earnings Per Share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations)	(2.68)	(7.73)	(2.16)	(6.77)

1. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for Quarter and Year ended March 31, 2022 are available on the website of the Stock Exchanges or www.bseindia.com and www.nseindia.com and the Company's website www.sparc.in.
2. There were no decisions in the allotment of the funds raised through the Preferential Issue of warrants convertible into equity shares of the Company from the objects as specified in the Notice of Extra-Ordinary General Meeting dated May 17, 2021.
3. On 04.05.2021, the Company had allotted 2,71,900 warrants at a premium of ₹ 10/- each, on a preferential basis at an issue price of ₹ 175/- each, upon receipt of 25% of the issue price (i.e. ₹ 44.50 per warrant) as earnest subscription money. Balance 75% of the issue price (i.e. ₹ 130.50 per warrant) is payable within 18 months from the allotment date, at the time of exercising the option to apply for fully paid-up equity shares of ₹ 1/- each of the Company, against each warrant held by the warrant holder. During the year, the Company spent amount of balance 75% of the issue price (i.e. ₹ 130.50 per warrant) for 88,31,680 warrants, has allotted equal no. of fully paid up equity shares upon conversion of said warrants exercised by the warrant holders.

For and on behalf of the Board
Shiv S. Dhargalkar
Chairman

Date: May 17, 2022

NOTICE

Declaration of Dividend:
Notice is hereby given that the Board of Directors of IDFC AMC Trustee Company Limited (Trustee to IDFC Mutual Fund) has approved the declaration of the following dividend under the Income Distribution cum Capital Withdrawal option (IDCW option) of the Scheme(s)/Plan(s) of IDFC Mutual Fund, subject to availability of "distributable surplus, with the Record Date as Monday, May 23, 2022.

Scheme(s) Name	Plan(s)	Option(s)	Quantum of Dividend* (Rs. per Unit)	NAV (in Rs.) Per Unit as on May 13, 2022
IDFC Fixed Term Plan - Series 178	Regular	Quarterly IDCW	*Entire distributable surplus at the time of maturity (i.e. on the Record Date) shall be distributed.	10.5497

Face Value per unit is Rs. 10/-.
* TDS and other statutory levies (if any) shall be levied on the amount received by the investor.
Considering the volatile nature of markets, Trustee reserves the right to restrict the quantum of dividend upto the per unit distributable surplus available on the Record Date in case of fall in market.
If in any case the Record Date falls on a non-business day, the immediately following business day shall be deemed to be the Record Date.
All investors whose names appear in the register of unit holders of the Scheme(s)/Plan(s)/Option(s) as on the close of the record date will be eligible to receive the dividend.
Pursuant to the payment of dividend, NAV of the Scheme(s)/Plan(s)/Option(s) will fall to the extent of payout and statutory levy (if any).
Date: May 17, 2022.
MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

MINDA CORPORATION LIMITED

REGD. OFFICE : A-15, Ashok Vihar, Phase-I, Delhi- 110052
CIN: L74899DL1985PLC020401 Tel.: +91 124 4698400, Fax.: +91 124 4698450
e-mail: investor@mindacorporation.com, Website: www.sparkminda.com

EXTRACTS OF THE CONSOLIDATED AND STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH, 2022

Particulars	Consolidated					
	Quarter ended		Year ended		Year ended	
	31 March 2022	31 December 2021	31 March 2021	31 March 2022	31 March 2021	31 March 2021
1. Total income from operations	94,776	73,830	79,409	2,97,594	2,36,794	2,36,794
2. Net Profit / (loss) for the period from continuing operations (before tax and exceptional items)	7,226	4,975	7,016	18,318	12,469	12,469
3. Exceptional items from continuing operations	-	3,274	-	3,274	-	-
4. Net Profit / (loss) for the period after tax from continuing operations (A)	7,586	6,985	5,459	19,188	9,253	9,253
5. Net Profit / (loss) for the period from discontinued operations (before tax and exceptional items)	-	-	-	-	94	94
6. Exceptional items from discontinued operations	-	-	(4,167)	-	(4,167)	(4,167)
7. Net Profit / (loss) for the period after tax from discontinued operations (including exceptional items) (B)	-	-	(4,167)	-	(4,073)	(4,073)
8. Net Profit / (Loss) for the period (after tax and exceptional items) (A+B)	7,586	6,985	1,292	19,188	5,280	5,280
9. Total comprehensive income for the period (comprising Profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	7,773	7,024	5,592	19,479	9,403	9,403
10. Equity Share Capital	4,782	4,782	4,782	4,782	4,782	4,782
11. Reserves (excluding Revaluation Reserves as shown in Audited Balance Sheet of Previous Years)	-	-	-	1,28,223	1,09,879	1,09,879
12. Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) not annualized						
a) Basic (in ₹)	3.23	1.58	0.55	8.16	2.33	2.33
b) Diluted (in ₹)	3.17	1.55	0.54	8.01	2.29	2.29

NOTES:
1. The above Financials were approved by Audit Committee on May 16, 2022 and approved by Board of Directors at its meeting held on May 17, 2022.
2. The above results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act 2013, read with the relevant Rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
3. The above is an extract of the detailed format of the Financials Results for quarter and year ended March 31, 2022, filed with Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Regulation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Consolidated and Standalone Results are available on the stock exchanges website (www.sebiindia.com), www.bseindia.com and on Company's website at www.sparkminda.com.

For and on behalf of the Board of Directors
Sd/-
Ashok Minda
Chairman & Group CEO

Date: 17th May, 2022
Place: Gurugram

Minda Corporation is a flagship company of Spark Minda, one of the leading automotive component manufacturer in India with a pan-India presence and significant international footprint.



Buddha Vihar comes up in Mira Road

SURESH GOLANI
suresh.golani@fpj.co.in

Former chief minister and leader of opposition in the legislative assembly, Devendra Fadnis, and Union minister of state for social justice, Ramdas Athawale, on Monday inaugurated the Buddha Vihar in Mira Road on the auspicious day of Buddha Purnima. The one-of-its-kind structure in the Mumbai Metropolitan Region has been built at Rs 11.58 crore.

Constructed by the Mira Bhayandar Municipal Corporation (MBMC) on a reserved plot measuring 755 square metre located in the Ramdev Park area of Mira Road, the Buddha Vihar has reading rooms and residential facilities for Buddhist monks (bhikkhus) and worshippers (upasikas). The monumental structure features a mesmerising idol of the "Enlightened One" in seated position. The stupa or hemispherical dome has a diameter of 60 feet, with a capacity to seat around 4,000 Vipassana meditators at a time, officials said.

Union minister Kapil Patil, MP Rajan Vichare, legislative council opposition leader Pravin Darekar, legislators Pratap Sarnaik, Geeta Jain and Niranjan Davkhare, and former MLA Narendra Mehta were present among other dignitaries.

Various other developmental projects, including swimming pool, distribution of flat keys to slum dwelling BSUP beneficiaries, skating track and the 90 meter hydraulic aerial ladder platform fire fighter were also inaugurated by the dignitaries.

Rajdhani: All set for Vande Bharat track

To run the classic train at a turbo 160kmph, the rly is upgrading traffic, signalling systems on 1,383-km route

SHASHANK RAO
shashank.rao@fpj.co.in

The Mumbai-New Delhi Rajdhani Express on Tuesday completed 50 glorious years in service. The grand golden jubilee celebrations became more grandiose as the WR announced plans of elevating Rajdhani as a semi-high-speed Vande Bharat train. The WR is aiming to run trains at 160kmph for which tracks and signalling systems are being upgraded now.

Think of Indian Railways, and a memory of Rajdhani train speeding past you rushes through your mind. It's no second thought that express train travellers are often found making comparisons with the speed of Rajdhani, a class apart train named aptly after its final destination Delhi.

After its maiden run between Howrah and Delhi way back in 1969, the Mumbai-New Delhi Rajdhani express came on tracks in 1972 and completed 50 years of glorious service on Tuesday. To mark the milestone, the Western Railway organised a

IMPORTANT MILESTONES

May 17, 1972: Rajdhani introduced on Mumbai-Delhi Route

1975: Frequency increased to 3 days a week

October 10, 1981: Number of coaches increased to 18

July 1, 1991: August Kranti Rajdhani introduced between Mumbai, Delhi



May 15, 1992: Chair car coaches replaced with 3AC coaches

October 2, 2000: Rajdhani started running as daily train

October 19, 2021: Tejas type sleeper coaches introduced

commemorative event at Mumbai Central station, and flagged off the train in a befitting grand honour. A special postal cover and a VIP album were released to mark this occasion, while souvenir tickets and mementos were presented to the train's passengers. The FPJ met a few passengers who shared a few anecdotes of their journey in Rajdhani Express.

It was a moment of déjà vu for 90-year-old Qamruzzaman Sarang, one of the passengers' to travel by the maiden trip of

Rajdhani. Recalling his initial journey, while boarding the train, he said, "I never take flight. I am glad that the WR gave me the souvenir. I had also taken this train the first time it ran in 1972." At present, the WR has upgraded the Rajdhani with Tejas Smart sleeper coaches.

Speaking about future plans, WR Divisional Railway Manager (Mumbai) GVL Satyakumar said, "In the next two years, we intend to replace the existing Tejas rakes with Vande Bharat trains.

BANM prop exhibition: 500 flats booked, Rs 100 cr biz

AMIT SRIVASTAVA
amit.srivastava@fpj.co.in

The 20th property exhibition of the Builders Association of Navi Mumbai (BANM) was a massive success as 500 flats were booked, generating a mind-boggling turnover of Rs 100 crore. Held after a three-year hiatus, the four days exhibition started from May 13 and concluded on Tuesday. Around 100 developers showcased their properties located in Airoli, Panvel, Nerul, Khopoli and Karjat.

The event's success has prompted the BANM to make the exhibition biannual

As the event brought sky-scraping business, the BANM has decided to hold the exhibition twice a year—one in summer and another in winter. Speaking on the exhibition's success, BANM president Hareesh Chheda said, "More deals are in the pipeline, which will be executed in days to come."

He further said that the pandemic has altered our ways of living. "In such a scenario, buyers are looking for a bigger house to get space for their work," Chheda said.

'Rename Aurangabad airport after Chhatrapati Sambhaji Maharaj'

Given Aurangabad's tourism status, Subhash Desai also appealed to improve air connectivity with Mumbai

SANJAY JOG
sanjay.jog@fpj.co.in

Desai urged Scindia to take up runway extension proposal on a priority basis

Amid trading of charges between Shiv Sena and BJP over renaming of Aurangabad as Sambhajnagar, industry minister Subhash Desai on Tuesday met Union civil aviation minister Jyotiraditya Scindia and urged him to rename the Aurangabad airport after Chhatrapati Sambhaji Maharaj. He also appealed to Scindia for expanding the airport's runway to facilitate international flights and improving to and fro connectivity between Mumbai and Aurangabad.

Desai urged the minister to allow the installation of Chhatrapati Sambhaji Maharaj's statue within the airport complex. Submitting a

letter to Scindia for the aforementioned demands, Desai asserted that the state legislature has unanimously passed the airport's renaming resolution in March, 2020. "As you are aware, the contribution of Chhatrapati Sambhaji Maharaj to the Maratha empire has been immense and he is an iconic figure in the state's rich and vibrant history. I request you to kindly take necessary action to rename the airport as this will be a fitting tribute to Chhatrapati Sambhaji Maharaj," the letter read.

Further, Desai made a strong case for increasing the frequency of flights to Aurangabad, which is an international tourist destination comprising world heritage sites like Ajanta and Ellora. "Looking at the importance of Aurangabad as an international tourist destination and industrial hub of Marathwada region, the frequency of flights has to be increased. You are requested to start morning Mumbai to Aurangabad and Aurangabad to Mumbai flights. These flights will have sufficient passenger load," he averred.

Requesting to extend the runway, he said that the proposal may require additional land acquisition but must be taken up on priority.



TWO BIKERS WILL GO TO PLACES MENTIONED IN NATIONAL ANTHEM TO PROMOTE DRIVING ETIQUETTE

Jana Gana Mana, a 'road' to patriotism and safety

AMIT SRIVASTAVA
amit.srivastava@fpj.co.in

Undertaking a road safety initiative riding high on patriotism, two bikers from state's Raigad district have set on a 45 days expedition around the country. YouTuber Prasad Chaulkar and martial arts trainer Abhijit Singh Kohli started the 11,000-km-long ride from Panvel on April 20. Covering 18 states and five union territories, the journey is meant to honor the national anthem, Jana Gana Mana, as these bikers will be riding to

the places mentioned in the anthem.

A part of 'Azadi Ki Amrit Parikrama', the expedition has been ideated by Dr Sagar Galwankar, an Emergency Medicine Expert and CEO of IN-DUSEM (India USA Emergency Medicine Council).

The duo will be visiting places mentioned in the national anthem such as Punjab, Sindh, Gujarat, Maratha, Dravid (South India), Utkal (Odisha), Banga (Bengal), Vindhya (mountain Range in Madhya Pradesh), Himachal, Yamuna

and Ganga.

Speaking to the FPJ, Chaulkar said, "We also visited Munabao in Rajasthan or Sindh Border, the India-Pakistan border as we cannot go to Sindh. We have already covered 14 states and will return to Maharashtra via Goa by June 2 to 3," he said.

Their glorious journey has not went unacknowledged as Chaulkar and Kohli have achieved the India Book of Records and Harvard World Record London for a previous series of 'Azadi ki Amrit Parikrama'.



Illicit liquor worth Rs 48k seized, bootlegger held

SURESH GOLANI
suresh.golani@fpj.co.in

A 26-year-old man was arrested, while allegedly unloading illicit liquor into his auto-rickshaw from a fiber-made boat at the shorelines of Chowk jetty in Uttan near Bhayandar.

According to the Uttan coastal police station, a team led by police sub-inspector Kurewad apprehended Amol Mukinda Shirsat red-handed when he was transferring six gunny bags, containing 40 litres of liquor, from boat to auto. Besides contraband worth Rs 48,000, rickshaw and dinghy totally valued at Rs 45,000 were also impounded during the action. It is suspected that the hooch was transported in a bigger diesel powered boat which originated from the coastline of some nearby village and then transferred into the small fiber-boat. A case under the relevant sections of the Prohibition Act has been registered against the accused who lives on the hillocks in Dhavgi village near Uttan. Further investigations are underway.

PUBLIC NOTICE

This is to hereby inform that CTS No. 205, 205/1 to 9, Village Majas, Jogeshwari East of Shree Tadkeshwar Mahadev SRA C.H.S. (Prop) is being developed by M/s. Shradha Buildcon Pvt. Ltd. under S.R.A Scheme and has been granted LOI from Competent Officer Bandra of the same. If any person has any say on the same can contact M/s. Shradha Buildcon Pvt. Ltd., at Ground + 1st Floor, Manisha Heights Commercial Compound, Vaishali Nagar, Mulund West, Mumbai - 400080 within 1 month of this notice after which queries will not be entertained.

Sd/-
M/s Shradha
Buildcon Pvt. Ltd.
Place: Mumbai Date: 18.05.2022

NIBE LIMITED
(Formerly known as Kavita Fabrics Limited)
CIN : L34100PN2005PLC205813
Regd. Office : Plot No. A-3/B in the Chakan Industrial Area Phase-II, Village : Khalumbra, Taluka-Khed, Pune
Phone : 0253-2237599, Website : www.nibelimited.com, E-mail : info@nibelimited.com

Extract of Audited Standalone Financial Results for the quarter & year ended March 31, 2022
(Rs. in lakhs)

Particulars	Quarter ended			Year Ended
	31/03/2022	31/12/2021	31/03/2021	31/03/2022
Revenue from Operations	816.66	776.75	251.32	2124.37
Profit before exceptional items and tax	344.48	(203.47)	36.47	40.15
Profit before tax	344.48	(203.47)	36.47	40.15
Profit for the year	326.88	(204.61)	30.81	21.25
Total Comprehensive Income (after tax)	325.77	(204.61)	31.17	20.22
Paid up Equity Share Capital (of Rs. 10 each)	1041.87	1041.87	1041.87	1041.87
Other Equity excluding Revaluation Reserve	-	-	-	-
Earnings per equity share (of Rs. 10 each)				
Basic and Diluted	3.14	(1.96)	0.3	0.2

Notes :

- The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors has approved the above results at their respective meetings held on May 16, 2022. The Statutory Auditors of the Company have carried out a LAudit of the aforesaid results.
- The above is an extract of the detailed format of the standalone financial results for the quarter & year ended March 31, 2022 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone financial results for the quarter & year ended March 31, 2022 are available on the Stock Exchanges' website (www.bseindia.com)

For Nibe Limited
Sd/-
Ganesh Nibe
Managing Director
Place : Pune
Date : May 16, 2022

Bajaj Electricals Ltd.
Inspiring Trust

CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022
(₹ in Lakhs except per share data)

Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended			Year Ended	
		31-Mar-22 (Audited)	31-Dec-21 (Unaudited)	31-Mar-21 (Audited)	31-Mar-22 (Audited)	31-Mar-21 (Audited)
1	Total income from operations	133,432	131,981	125,847	481,301	458,461
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)*	5,573	7,595	7,473	17,952	22,078
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)*	5,213	6,632	7,178	16,629	24,627
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)*	3,867	4,817	5,426	12,441	18,896
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	4,119	4,805	4,530	13,011	19,762
6	Equity Share Capital				2,297	2,291
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				170,049	154,711
8	Networth				172,083	156,826
9	Earnings per share after exceptional items (not annualised) (Face value of Rs. 2/-)					
	Basic :	3.37	4.20	4.74	10.85	16.54
	Diluted :	3.36	4.18	4.72	10.81	16.49
	Earnings per share before exceptional items (not annualised) (Face value of Rs. 2/-)					
	Basic :	3.60	4.83	5.00	11.71	14.31
	Diluted :	3.59	4.81	4.98	11.67	14.26

Key numbers of Standalone Financial Results
(₹ in Lakhs)

Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended			Year Ended	
		31-Mar-22 (Audited)	31-Dec-21 (Unaudited)	31-Mar-21 (Audited)	31-Mar-22 (Audited)	31-Mar-21 (Audited)
1	Total income from operations	132,237	130,444	125,448	477,035	457,306
2	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	6,305	7,058	7,358	20,548	24,118
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	4,433	5,221	5,604	15,350	18,364

*Exceptional and/or Extraordinary items are adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

The above information has been extracted from the detailed consolidated audited financial results for the quarter and year ended 31st March 2022, which have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said financial results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.bajajelectricals.com.

By order of the Board of Directors
for Bajaj Electricals Limited
Shekhar Bajaj
Chairman & Managing Director

Place: Mumbai
Date: May 17, 2022

CIN : L31500MH1938PLC009887 | Registered Office: 45/47, Veer Nariman Road, Mumbai -400 001
Telephone : 022-61497000 | Website : http://www.bajajelectricals.com | Email : legal@bajajelectricals.com

APPLIANCES | FANS | LIGHTING | EPC

Fino Payments Bank
फिनो पेमेंट्स बैंक

FINO PAYMENTS BANK LIMITED
CIN : L65100MH2007PLC171959
Registered Office: Mindspace Juinagar, Plot No Gen 2/1/F, Tower 1, 8th Floor, TTC Industrial Area, MIDC Shirawane, Navi Mumbai- 400 706
Website: https://www.finobank.com, Tel.: 022- 7104 7000

EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022
(₹ in lakhs)

S. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		31.03.2022		31.03.2021	31.03.2021	
		Audited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1	Total Income from Operations	28,529	27,517	23,185	1,00,885	79,103
2	Net Profit (+) / Loss (-) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1,762	1,410	757	4,274	2,047
3	Net Profit (+) / Loss (-) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,762	1,410	757	4,274	2,047
4	Net Profit (+) / Loss (-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,762	1,410	757	4,274	2,047
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	NA	NA	NA	NA	NA
6	Paid up share capital (Face Value of ₹10/- each)	8,321	8,321	4,458	8,321	4,458
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet)				39,343	10,597
8	Net Worth	47,665	47,665	15,055	47,665	15,055
9	Date-equity ratio	0.52	0.53	1.20	0.52	1.20
10	Earnings per share (EPS)- (Quarterly figures not annualised)					
11	Basic EPS	2.20	1.74	0.97	5.34	2.62
12	Diluted EPS	2.20	1.74	0.97	5.34	2.62

Note :

- The Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Bank at its meeting held on May 16, 2022. The Financial Results for the quarter and year ended March 31, 2022 have been subjected to an audit by M S K & Associates, the statutory auditors of the Bank.
- The above is an extract of the detailed format of Quarterly/ Annual Financial Results filed with Stock Exchange(s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly/ Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Bank's website (www.finobank.com).

For and on behalf of the Board of Directors
Fino Payments Bank Limited
Sd/-
Rishi Gupta
Managing Director & Chief Executive Officer
DIN : 01433190

Place : Navi Mumbai
Date : 16-May-2022